

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत (PMFME) सन २०२४-२५ वर्षाकरिता प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यास (PIP) प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

### महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभाग,  
शासन निर्णय क्र. प्रअयो २०२४/प्र.क्र.८४/९-अ

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.

तारीख :- १७ मे, २०२४

- वाचा-** १. कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१२०/९-अ, दि. २३.१२.२०२०  
२. केंद्र शासनाने कार्यालयीन ज्ञापन क्र. FM-११/१४८/२०२०-FME, दि. ०२.११.२०२२  
३. नोडल अधिकारी (PMFME) तथा संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन), कृषि आयुक्तालय,  
महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे जा. क्र. पीएमएफएमई/प्र. शा. मा./PIP/११०५६/२०२४,  
दि. ०८.०४.२०२४

### **प्रस्तावना :-**

राज्यातील असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योगांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत Prime Minister Scheme for Formalization of Micro Food Processing Enterprises (PMFME) या योजनेस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (Prime Minister Scheme for Formalization of Micro Food Enterprises (PMFME) ही योजना राज्यात सन २०२०-२१ पासून पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे सन २०२४-२५ पर्यंत राबविण्यास वरील वाचा येथील दि. २३.१२.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली आहे. उक्त योजनेच्या सन २०२२-२३ ते २०२४-२५ या वर्षातील प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यास केंद्र शासनाने दिनांक ०२.११.२०२२ च्या पत्राद्वारे मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून सदरहू योजना सन २०२४-२५ मध्ये राज्यात राबविण्याकरिता रुपये ४२६७४.१० लाख एवढ्या रकमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये करण्यात आली आहे. त्यानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.

### **शासन निर्णय :-**

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन २०२४-२५ मध्ये राज्यात राबविण्याकरिता रु. ४२६७४.१० लाख एवढ्या रकमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

२. योजनेचा सन २०२४-२५ करिता केंद्रशासनाने मंजूर केलेला कृति आराखडा (PIP) या शासन निर्णयासोबत “परिशिष्ट-अ” म्हणून जोडला आहे. या कृति आराखड्यातील मंजूर घटकानुसार योजनेची अंमलबजावणी करावी.

३. संदर्भांकित शासन निर्णय दि. २३.१२.२०२० अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी व त्यानुषंगाने योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्याकरिता मार्गदर्शक सूचना कृषि आयुक्तालय स्तरावरून निर्गमित कराव्यात.

४. सदर योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्याकरिता नोडल एजन्सी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) तथा आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी तर सहाय्यक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. निधी खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या तसेच नियोजन व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित अटी व शर्ती तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०५१७१७४६४८५६०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

( हे. गो. म्हापणकर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
- २) मा. मंत्री (कृषि), मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
- ३) मा. विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद/महाराष्ट्र विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ४) सर्व सन्माननीय विधानपरिषद/विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य.
- ५) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ६) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ७) अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ८) अप्पर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ९) प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
- १०) प्रधान सचिव (कृषि), कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- ११) सचिव (पदुम), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
- १२) सचिव, कौशल्य विकास उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- १३) राज्य नोडल एजन्सी (पीएमएफएमई) तथा आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे.
- १४) राज्य नोडल अधिकारी (पीएमएफएमई) तथा संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन), पुणे.
- १५) सर्व विभागीय कृषि सह संचालक, महाराष्ट्र राज्य.

- १६) सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- १७) सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १८) महालेखापाल १/२, (लेखा व अनुज्ञेयता)/लेखा परीक्षा) मुंबई/नागपूर.
- १९) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- २०) संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई.
- २१) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.
- २२) सह संचालक, लेखा व कोषागरे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई-३२.
- २३) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- २४) माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई - ३२
- २५) कक्ष अधिकारी (का.१४३१), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
- २६) कक्ष अधिकारी (अर्थ.-१३/ व्यय-१), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
- २७) कक्ष अधिकारी (कार्यासन ६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
- २८) कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प-विधयो), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
- २९) कक्ष अधिकारी (२-अ), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
- ३०) निवड नस्ती-९अ.

शासन निर्णय क्र. प्रअयो २०२४/प्र.क्र.८४/९-अ, दि. १७.०५.२०२४ सोबतचे 'परिशिष्ट - अ'

Maharashtra (FY 2024-25)					
SL No	PIP Heads	Proposed Targets by the state	Proposed Budget by State (Rs in lakh)	Budget Recommended by the PEC (Rs. in lakhs)	PEC Remarks (if any)
1	Planning and Data Collection	-	-	-	-
2	Promotional Activities for the Scheme	-	342.70	426.00	Considered 1% of the total Proposed budget for Promotional Activities
3a.	Plan for SLTIs (Training Coordinator and SLTI Admin Expenses)	Training Co-coordinator: 2 @ Rs 1.25 lakh per month Office Expenses: Rs 3 lakhs/ Annum	33.00	33.00	
3b.	Plan for SLTIs (Incubation Centers-IC)	12 IC	5581.25	500.00	Remaining budget under this head is recommended for Common Infrastructure Category and the respective guidelines/instructions would be followed.
4	Capacity Building	Category 1 - 7210, Category 2 - 7210.	866.85	835.65	Budget proposed for Training of DLTs and state level/District level officers of Agril. & Line Department looks to be on the higher side. The State to refer the Capacity Building Guidelines for provision for training Government officials and Resource Person of other department collaborating with the implementation of the Scheme. The State to confirm from NIFTEM for the availability of training materials before preparation/translation of the same. The actual expenditure under this head should be as per the issued latest Capacity Building Guidelines.
5	Subsidies to Individual Enterprises	7209 units @ 3 lakhs	21630.00	21630.00	
6	Subsidies to SHG's	300	1050.00	1050.00	

Maharashtra (FY 2024-25)					
SL No	PIP Heads	Proposed Targets by the state	Proposed Budget by State (Rs in lakh)	Budget Recommended by the PEC (Rs. in lakhs)	PEC Remarks (if any)
7	Subsidies to FPO's	20	210.00	210.00	
8	Subsidies to Cooperatives	10	105.00	105.00	
9	Common Infrastructure	169	3380.00	8461.25	Considered a Target of 423 proposals under Common Infrastructure.
10	Mini Trifoods	2	20.00	20.00	
11	Seed capital	15000	4800.00	4800.00	
12	Branding & Marketing (Including DPR Preparation Cost)	12	1099.00	1099.00	The proposals under this head should be processed as per the latest Marketing & Branding Guidelines
13	Hand-Holding Support	7210 IE, 499 Groups/CI and 15,000 Seed Capital Beneficiaries	2653.98	2653.98	
14	Any Other Item which does not fall in above categories	-	739.10	0.00	The budget proposed for setting up of District level Platform for Micro food processing Enterprise (for Marketing) is not considered. The budget of Rs. 1.99 Cr proposed for conducting 391 Loan Sanction Campaign is a part of promotional activities. Hence, the budget proposed for Loan Sanction Campaign is included within the Promotional Activities Head.
15	Administrative Expenses (Inclusive of SPMU Expenses)	-	850.22	850.22	Considered Rs. 110 lakhs per annum for SPMU Expenses. and Rs. 740.22 lakhs for other admin expenses.
	<b>Total Budget</b>		<b>43361.10</b>	<b>42674.10</b>	